

Ref: STEX/SECT/2023

August 07, 2023

The Relationship Manager,

DCS-CRD BSE Limited,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Fort, Mumbai 400 001 National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block, Bandra – Kurla Complex,

Bandra (East), Mumbai 400 051

BSE Scrip Code: 500480 NSE Symbol: CUMMINSIND

Subject: Intimation regarding Unaudited standalone and consolidated Financial Results for the guarter ended June 30, 2023, published in

newspapers.

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47(1) and (3) read with Schedule III of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the Regulation"), the Company hereby informs that the unaudited standalone and consolidated financial results, in accordance with the Regulation 33, for the quarter ended on June 30, 2023 have been published in the English Newspaper Business Standard (All Editions) and Marathi Newspaper Loksatta (Pune edition) on August 05, 2023. The copies of said publications are enclosed for your reference.

CIN: L29112PN1962PLC012276

Kindly take this intimation on your record.

Thanking you,

Yours faithfully, For Cummins India Limited

Vinaya A. Joshi Company Secretary & Compliance Officer (This letter is digitally signed)

Encl.: As above.

Cummins India Limited
Registered Office
Cummins India Office Campus
Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi
Pune 411 045 Maharashtra, India
Phone +91 20 67067000 Fax +91 20 67067015
cumminsindia.com
cil.investors@cummins.com



CHAMBAL FERTILISERS AND CHEMICALS LIMITED

CHAWBAL FERTILISERS AND CHEMICALS LIMITED

(CINE: 24124R-11895L-000329)

Registered Office: Gadepan, Distr. Kota, Rajasthan, PIN-325 208

Telephone No.: +91-744-2782915, Fax No.: +91-7445-274130

Corporate Office: 'Corporate One', First Floor, 5, Commercial Centre, Jasola, New Delhi-110 025

Telephone Nos.: +91-1446831900, Fax No.: +91-11-408388679

Email: iso@chambal.in: Website: www.chambalferfilisers.com

INFORMATION REGARDING THIRTY EIGHTH ANNUAL GENERAL MEETING

TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO VISUAL

MEANS AND NOTICE OF BOOK CLOSURE

INFORMATION REGARDING THIRTY EIGHTH ANNUAL GENERAL MEETING

I) INFORMATION REGARDING THIRTY EIGHTH ANNUAL GENERAL MEETING

INFORMATION REGARDING THIRTY EIGHTH ANNUAL GENERAL MEETING
The Thirty Eighth Annual General Meeting ("AGM") of the members of Chambal Fertilisers
and Chemicals Limited ("the Company") will be held at 10.30 AM. Indian Standard Time on
Tuesday, September 12, 2023, through video conferencing ("CC") / other audio visual means
("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013, General
Circular no. 10/2022 dated December 28,2022 read with General Circular no. 2/2022 dated
Awy 05, 2022, General Circular no. 02/2021 dated January 13, 2021, General Circular
no. 20/2020 dated May 05, 2020. General Circular no. 17/2020 dated April 13, 2020 and
General Circular no. 14/2020 dated April 08, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs,
Government of India (hereinafter collectively referred to as "MCA Circulars"), the Securities
and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations,
2015 and Circular no. SEBIHO/CFD/PD-2/PCIR/20234 dated January 5, 2023 read with
Circular no. SEBIHO/CFD/CMD/2/CIR/P/2022/E6 dated May 13, 2022 issued by the Securities
and Exchange Board of India (reinerinafter collectively referred to as "SEBI Circulars"), to transact
the business as set out in the notice of AGM.

begons to the company will be providing to its members a facility to events their right of votor or solutions providing to its members a facility to events their right to voto or resolutions proposed to be considered at the AGM by electronic means ("e-Voting") and the business set out in the notice of AGM may be transacted through e-Voting. The Company has engages to the provide to the members, the facility of remote e-Voting and the facility of joining / attending AGM through VC/OAWM and e-Voting at the AGM. The process and manner of remote e-Voting, polining / attending the AGM through VC/OAWM and e-Voting at the AGM. The process and manner of remote e-Voting, polining / attending the AGM through VC/OAWM and e-Voting at the AGM. The process and manner of remote e-Voting, shares in demat form or physical form and for members who have not registered their emaddences, will be provided in the notice of AGM. The members attending the AGM through VC/OAVM, who have not cast their vote through remote e-Voting, shall be allowed to vote through e-Voting at have a Company, at its meeting held on May 26, 2023, has recommended a final dividend of Rs. 3.00 per equity share of Rs. 10 each of the Company, of the Financial Year endad Arch 31, 2023. The final dividend, on equity shares for the Financial Year endad Arch 31, 2023. The final dividend, on equity shares for the Financial Year endad Arch 31, 2023. The final dividend, on of the Company, at its manner of the Polinical Year endad Arch 31, 2023. The final dividend of or the AGM. The Source within thirty days of declaration of dividend by be paid, subject to deduction of tax at source, within thirty days of declaration of dividend by be has account details, by following

The members may register / update their email address and / or bank account details, by following the procedure mentioned below:

The members may register / update their email address and / or bank account details, by following the procedure mentioned below:

i. For the members holding shares in physical form: Please send duly completed form ISR-1 along with requisite documents, at the Corporate Office of the Company at "Corporate Office," First Floor, 5, Commercial Centre, Jasola, New Delhi - 110 025 or to the Share Transfer Agent of the Company ie. Ms. Zuari Firsev Limited, Plot no. 2, Zemndqbur Community Centre, Kaliash Colony Extension, New Delhi - 110048 Form ISR-1 is available on the website of the Company at http://www.chamballertilisers.com.

ii. For the members holding shares in demat form: Please register / update your email address and/ or bank account details through your depository participant. In terms of the provisions of the Income Tax Act, 1961 ("the IT Act"), dividend paid or distributed by the Company shall be taxable in the hands of the members. The Company shall, therefore, be required to deduct tax at source at the time of making the payment of final dividend to the members. The members are requested to refer to the IT Act for the prescribed rates of tax deduction at source shall be based on the residential status of the member, category of member, status of Income Tax return filing, status of PAN-Adahaar linking and the documents / declarations submitted to the Company in accordance with the provisions of the IT Act. The members are, therefore, requested to submit requisite tax related documents / declarations to the Company at the email address is c. isc@chambal.in or to the Share Transfer Agent of the Company ie. Ms. Zuari Finser Umited, Plot no 2, Zarmdqur Community Center, Kaliash Colony Extensions, New Delhi + 110 048 on or before Monday, August 21, 2023. The details of the prescribed rates for deduction of tax at source and the documents / declarations required to be submitted by the members are available on the website of the Company. website of the Company

NOTICE OF BOOK CLOSURE

NOTICE OF BOOK CLOSURE

Notice is hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Tuesday, August 22, 2023 to Wednesday, August 23, 2023 (both days inclusive) for determining the eligibility of shareholders for payment of final dividend on equity shares, if declared at the forthcoming Annual General Meeting of the Company (scheduled to be held at 1.03 A M. Indian Standard Time on Tuesday, September 12, 2023 through video conferencing / other audio visual means).

FOR SALE

BSE LISTED COMPANY available for sale. Only serious

enquiries.

Contact

mkr212@gmail.com

Place : New Delhi Date : August 04, 2023

Anuj Jain
Assistant Vice President - Finance & Company Secretary



ALEMBIC PHARMACEUTICALS LIMITED

CIN: L24230GJ201 Regd. Office: Alerr Tel: 0265-6637300 I10PLC061123 imbic Road, Vadodara - 390 003

Extract of Statement of Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2023

Quarter 30.06.2023 Unaudited 1,486.15 129.76		Year Ended 31.03.2023 Audited 5,652.62
30.06.2023 Unaudited 1,486.15	30.06.2022 Unaudited 1,262.14	31.03.2023 Audited
Unaudited 1,486.15	Unaudited 1,262.14	Audited
1,486.15	1,262.14	
.,		5,652.62
129.76	(67.38)	
	(07.00)	354.59
129.76	(67.38)	354.59
120.60	(65.88)	341.99
119.66	(60.58)	355.36
39.31	39.31	39.31
6.14	(3.35)	17.40
118.59	261.05	721.84
	119.66 39.31 6.14	119.66 (60.58) 39.31 39.31 6.14 (3.35)

late: 4th August, 2023

Standalone details	Quarter	Year Ended	
	30.06.2023	30.06.2022	31.03.2023
	Unaudited	Unaudited	Audited
Income from Operations	1,332.27	1,177.25	5,149.00
Profit Before Tax	97.53	(49.39)	345.93
Profit After Tax	97.53	(49.39)	346.73
Research and Development Expenses	117.75	252.82	699.39

GANESHA ECOSPHERE LIMITED CIN: L51109UP1987PLC009090 Regd. Office: Raipur (Rania), Kalpir Road, Distt. Kanpur Dehat - 209304 (U.P.) nail: secretarial@ganeshaecosphere.com, Website: www.ganeshaecosphere. Tel. No.: 0512-2555050-506, +91 9198708383, Fax No.: 0512-2555293

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter ended June 30, 2023

3			
		(₹ in Lakh)	
	Quarter	Year	
	ended	ended	
	30.06.2022	31.03.2023	
	(Unaudited)	(Audited)	
	29,258.70	1,17,963.14	
1	1,845.18	9,497.46	
	1,327.04	6,945.98	
	1,327.80	6,981.84	
	2.182.94	0.400.04	
	2,102.94	2,182.94	
	· ·	61,605.46	

The Group does not have any Exceptional and Extraordinary item to report for the abo Pursuant to the Ganesha Ecosphere Employees' Stock Option Scheme, 2021, Ga Trust is holding 39,194 equity shares of parent company, which have been reduced

2,182.94

1.58* ^ 1.58* ^

Net Profit for the period before tax Net Profit for the period after tax#
Total Comprehensive Income for the per
[Comprising Profit for the period (after tax
and Other Comprehensive Income (after
Founts Share Capital

Not annualised

Reserves (excluding Revaluation Reserve as st in the Audited Balance Sheet of previous year) Earnings Per Share (of Rs.10/- each) Basic

(₹ in Lakh

31.88 ^ 31.88 ^

Particulars	Quarter ended	Quarter ended	Year ended
Particulars	30.06.2023	30.06.2022	31.03.2023
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Revenue from Operations	23,182.28	29,294.96	1,13,285.92
Profit before Tax	1,160.77	2,048.12	9,914.22
Profit after Tax	866.96	1,529.11	7,331.93

The above is an extract of the detailed format of Unaudited Consolidated Financial Results filed wit the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure). Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Standalone and Consolidated Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website at https://ganeshaecosphere.com/

For GANESHA ECOSPHERE LIMITED

(Shyam Sunder Sharmma) Date: 03.08.2023

KESORAM KESORAM INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 9/1 R. N. Mukherjee Road, Kolkata -700 001 CIN: L17119WB1919PLC003429 Phone: 033-2243 5453, 2242 9454, 2213 5121;

Website: www.kesocorp.com: E-mail: corporate@ POSTAL BALLOT NOTICE AND E-VOTING INFORMATION

OTICE AND E-VOTING INFORMATION
OTICE is hereby dyen pursuant to the powisions of Sections of 10 and 100 and other
pilicable provisions, of the Companies Act. 2013 (The Act), the Rules notified
ereunder, Secretarial Standard on General Meetings (TSS-27) issued by the institute of
impanys Secretaries of India, and the SEBI (Listing Obligations and Disclosure)
equamements) Regulations, 2015 (TSBI - LOOR regulations*) that a Resolution
selling general body approval to bransact the business as continained in the Notice of
solid Ballot dated July 14, 2023, is proposed to be passed as a Special Resolution
runnippi Postal Ballot not by voling through electron imeasure, (remote e-Voling) communication of assent or dissent by Members shall take place only through the remote
Voling system. NOTICE is

gy system.

gliance with the relevant MCA Circulars, the Postal Ballot Notice along with the planton with the relevant MCA Circulars, the Postal Ballot Notice along with the planton of the e-mail addresses are registered with the Company's Register and of their planton planton of the planton of planton

... s may note that this Postal Ballot Notice is also available on the w

na fair and transparent manner. The remote e-Verling period commences on Saturday, August 5, 2023 from 9:00 A.M. [ST] and ends on Sunday, September 2, 2023 at 5:00 P.M. (IST). The e-Verling module table be desibled by ISOL (Interester Voling rights of Shareholders shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on the

me Notice, who need assistance connected with the a-Voting facility can contact Mr. Ami shad, Asst. Vice President Mis. Pallawi Mihate, Senior Manager, NSDL or ordering disease. In 180 of 180 of 120 990 and 1800 22 44 30 or refer the equatily Asset Outsider (FAG) in the Senior borders. In the Control of the Company of the Company of the Company of which was the Company of manager of the Company of the Company of manager of the Company of propagation of propa

For Kesoram Industries Limited Gautam Ganguli Company Secretary

Accedere

ACCEDERE LIMITED

Regd Off: Unit 115/B 1st Floor, Andheri Industrial Premises, Near Janaki Centre, Off Veera Desai Road, Andheri West Mumbal, MH - 400053, India. Website: https://accedere.io / Email: Indio@accedere.io

Statement of Standalone Unaudited Financial Result for the Quarter ended 30th June 2023

	Claiming of Claimagnoid Character 1 manufact 100 at 100 quarter character can can be called						
Sr.			Quarter Ended		Year Ended		
No.	Particulars	30-06-2023	31-03-2023	30-06-2022	31-03-2023		
NO.		(Unaudited)	(Audited)		(Audited)		
1.	Income						
l"	(a) Revenue from Operations	36.48	49.78	7.75	145.77		
	(b) Other Income	0.00	5.41	2.41	10.60		
	Total Income	36.48	55.19	10.16	156.37		
2.	Expenses						
	(a) Purchases of Stock-in-trade	-	-	-	-		
	(b) Change in inventories of finished goods	-	-	-	-		
	work-in-progress and stock-in-trade						
	(c) Employee Benefits Expense	17.75	18.03	10.02	55.59		
	(d) Financial Expenses	0.01	0.01	0.01	0.05		
	(e) Depreciation and amortisation expense	3.39	4.54	3.54	16.15		
	(f) Other Expense	14.34	30.00	18.65	83.37		
	Total Expenses	35.50	52.58	32.22	155.16		
3.	Profit / (Loss) from Operations before exceptional and	0.98	2.61	(22.06)	1.21		
	extraordinary items and tax (1-2)						
4.	Exceptional Items	-	_	_	-		
5.	Profit / (Loss) before extraordinary items and tax (3-4)	0.98	2.61	(22.06)	1.21		
6.	Extraordinary Items	0.98	4.46	_	-		
7.			(1.85)	(22.06)	1.21		
8.	Tax Expense:						
	(a) Current Tax	-	-	-			
١.	(b) Deferred Tax		(1.33)		(1.33)		
9.	Profit / (Loss) for the period/year (7±8)	0.98	(0.52)	(22.06)	2.54		
10.	Total Other Comprehensive Income						
11.	Total Comprehensive Income (9+10)	0.98	(0.52)	(22.06)	2.54		
12.	Paid-up Equity Share Capital of face value of Rs. 10 each	475.74	475.74	475.74	475.74		
13.	(i) Earnings per share (Face Value of Rs. 10/- each) (not annualised)				l		
1	(a) Basic	0.02	(0.01)	(0.46)	0.05		
	(b) Diluted	0.02	(0.01)	(0.46)	0.05		

- eviewed by the Audit Committee and thereafter taken on record by the Board in its meeting held on 03rd August, 2023 ar carried out by the Statutory Auditors
- If the altern season was to receive of the Chatterry Auditor Companies (Indian Accounting Standards) Pales, 2015 (and A5) prescribed under season 130 of the companies (Indian Accounting Standards) Pales, 2015 (and A5) prescribed under season 130 of the companies Act, 2013 and either encognised accounting practices and pulliciate to the cetant applicable.

 The companies of the Chatter Cha

For and on behalf of the Board of Directors of ACCEDERE LIMITED Sd.

Masters Program in Cybersecurity



ZODIAC - JRD -MKJ LIMITED

DIAMONDS. JEWELLEY, PRECIOUS & SEMI PRECIOUS STON Regol 0f: 910 Panish Marka; 3) S.S. Road, Opt, Kennedy Bridge, Op House, Mumbai - 400 004 (India) CIN: L65910MH1987PLC0421 Website add: www.zodiac/orthildi.com Email id: Info@zodiac/orthildi.com auditled Standalone Financial Results for the Quarter ended June 30, 2 See Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015]

					Rs . In lacs
Sr No.	Particulars	Quarter ending 30-06-2023 (UN-AUDITED)	Quarter ending 30-06-2022 (UN-AUDITED)	Quarter ending 31-03-2023 (AUDITED)	Corresponding previous year ended 31-03-2023 (AUDITED)
1	Total Income from Operations	713.32	1302.47	154.85	1597.55
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	100.36	93.34	0.44	110.45
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	99.64	93.34	0.49	111.55
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/ or Extraordinary items)	88.64	69.68	10.70	98.42
5	Total Comprehensive income for the period (Comprising profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	(0.40)	0.21	(1.60)	(0.05)
6	Equity Share Capital	517.72	517.72	517.72	517.72
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of the previous year				6369.23
8	Earings Per Share (of Rs. 10 /- each) (for continuing and discontinued operations)- 1) Basic : 2) Diluted :	1.71 1.71	1.35 1.35	0.21 0.21	1.90 1.90

with least of the country before.

The figures is the quality of the country before the c

Jayesh Jayantilal Jhaveri (Managing Directo DIN NO. 00020277

Cummins India Limited

Registered Office: Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045, Maharashtra, India Telephone: (020) 67067000 Fax: (020) 67067015. E-mail: cil.investors@cummins.com. Website: www.cumminsindia.com (CIN: L29112PN1962PLC012276)


Unaudited standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2023 (₹ Crores)									
Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated				
			Quarter ended		Year ended		Quarter ended		Year ended
		June 30, 2023	March 31, 2023	June 30, 2022	March 31, 2023	June 30, 2023	March 31, 2023	June 30, 2022	March 31, 2023
		(Unaudited)	(Note 2)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Note 2)	(Unaudited)	(Audited)
1	Revenue from operations	2,208.71	1,926.00	1,686.65	7,744.43	2,218.25	1,933.85	1,695.92	7,772.09
2	Profit before exceptional items and tax	414.56	412.90	278.35	1,506.37	387.35	373.29	245.50	1,397.61
3	Profit before tax	414.56	412.90	264.05	1,492.07	452.91	444.40	263.13	1,591.29
4	Profit after tax	315.67	318.50	198.80	1,129.82	353.72	348.91	198.13	1,228.15
5	Total comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	316.64	323.19	198.31	1,133.79	354.73	353.46	197.76	1,231.74
6 7	Equity share capital (Face value ₹ 2 each) Other equity (as per Audited Balance Sheet)	55.44	55.44	55.44	55.44 5,312.54	55.44	55.44	55.44	55.44 5,702.80
8	Basic and diluted EPS (Not annualized) (₹)	11.39	11.49	7.17	40.76	12.76	12.59	7.15	44.31

Place: Pune Date: August 03, 2023

- The above is an extract of the detailed financial results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the stock exchange websites (URL-www.rseindia.com and www.beindia.com) and also on above mentioned website of the Company.

 The amounts pertaining to the quarter ended March 31, 2023 are the balancing amounts between the audited amounts for the year ended March 31, 2023 and unaudited amounts for the nine months ended December 31, 2022.

For Cummins India Limited Ashwath Ram Managing Director DIN: 00149501





जिल्हा निवड समिती, पुणे जाहीर प्रकटन



सरळसेवा भरती प्रक्रिया - २०२३

जिल्हा परिषद, पुणेच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात क्र. ०१/२०२३, दिनांक ०५/०८/२०२३ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे.

प्रस्तुत जाहिरातीमधील पदे जिल्हा परिषद पुणेच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की जाहिरात क्र. ०१/२०२३ नुसार गट-क मधील विविध संवर्गाच्या रिक्त पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक ०५/०८/२०२३ पासून ते दिनांक २५/०८/२०२३ रोजीपर्यंत आहे.

इच्छूक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/ zpvpjun23/ या लिंकवर दिनांक ०५/०८/२०२३ ते दिनांक २५/०८/२०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी जिल्हा परिषद पुणेच्या www.zppune.org या लिंकवर पाहण्यास उपलब्ध आहे. हेल्पलाईन नं. ०२०-२६१३४८०६

(सही/-)

सदस्य

जिल्हा निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पुणे

अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी, पुणे

(सही/-)

दिनांक : ०५/०८/२०२३, **ठिकाण**: पुणे

भारतीय स्टेट बैंक, स्ट्रेस्ड ॲसेट रिकव्हरी शाखा (सार्ब), पुणे शाखा : वधेमान बिल्डींग, दूसरा मजला, ३२१/ए/३, महात्मा फुले पेठ, संवन लव्हज चीक, शंकरशेठ रोड, पुणे-४९९०४२, **फोन**:०२०-२६४४६०४४/६०४३,**ई-मेल**: abi 10151@abi co.in

तारण मिळकतीचा ताबा घेतल्याची नोटीस (सरफेसी कायदा २००२ च्या कलम १३(४)अन्वये)

ज्याक्षार्थी. खाली सही करणार अधिकृत अधिकारी, **भारतीय स्टेट बँक. (सार्ब) पुणे** यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेटस् अंड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ च्या नियम ३ सह सदर कायद्याच्या

कलम १३ (१२) नुसार प्राप्त अधिकारान्यये खाली नमूद केलंल्या कर्जदारांचे समोर दर्शविलेल्या तारखांना **मागणी नोटीस** पाठवून मागणी नोटीस मिळाल्या तारखेपासून ६० दिवरराचे आत बँकेस देणे असलेली संपूर्ण रक्कम भरण्याची मागणी केलेली होती. कर्जदार/जामीनदार मागणी केल्याप्रमाणे भरणा करण्यास असमर्थ ठरले आहेत. कर्जदार आणि सर्वसाधारण जनता व विशेषकरून कर्जदार/जामीनदार

यांना ही जाहीर नोटीस देंण्यास येते की खाली सही करणार खाली सही करणार अधिकत अधिकारी यांनी सदर कायद्याच्या कलम १३ (४) नियम ८ अन्वये प्रदान झालेल्या अधिकाराचा वापर करून खाली वर्णन केलेल्या **मालमलेचा प्रतिकात्मक ताबा** घेतला आहे. सर्वसाधारण जनता व विशेषकरून कर्जदार/जामीनदार यांना लावधान करण्यात येत आहे की त्यांनी सदर मिळकतीसंबधात कोणत्याही स्वरुपाचा

व्यवहार करु नये, असा व्यवहार केल्यास तो खाली नमुद केलेली रक्कप अधिक पूढील व्याज, खर्च, शुल्क इ. **भारतीय रटेट बँकेच्या** बोजासह असेल. कर्जदारांचे ध्यान सदर कायद्याच्या कलम १३, उपकलम ८ कडे आकर्षित करण्यात येत असून त्यात कर्जदारास आपल्या तारण मिळकतीवरील वोजा उत्तरवृन चेण्यास उपलब्ध असलेल्या कालमर्यादेची तरतृद आहे.

कर्जदारांचे नाव आणि पत्ता : श्री. अतुल दामोदर झोपे आणि सी. वर्षा अतुल झोपे

गहाण दिलेल्या तारण भिळकतीचा तपशील : पिंपरी चिंचवड महानगरालिकेच्या रहिवासी हदीतील गाव चिखलीं, तालुका हवेली. जिल्हा पूर्ण येथील गट नं ९० या जिम्मीवरील रिव्हर रेसिडेन्सी म्हणून ऑकस्वल्या जाणाऱ्या योजनेमधील फेज ३ मधील बिल्डिंग नं एन १ मधील पहिल्या गजल्यावरील सौ. वर्षा अतुल झोपे आणि अतुल दामोदर झीपे यांच्या मालकीचा फ्लॅट नं. १०५, कार्पेट क्षेत्र ५८९.७५ चौ. पूर. म्हणजेच ५४.७८९ चौ. मी. तसेच नमत्त्रचे टरेस क्षेत्र ८६ २५ वॉ. फू. म्हणजेच ८.००१ वी. मी. आणि दि. २७.०५.२०१५ च्या विक्री करासतील परिशिष्टात नमूद्र केल्याप्रमाणे चतुःसिमा येणे रक्कम : दि. १९.०४.२०२३ रोजी रू. ४५,५२,५८८.०० (रुपये पंचेवाळीस लाख वावन्न हजार पावशे अञ्चाऐशी फक्त) अधिक त्यावरील

व्याजं, शुलक आणि प्रासंगिक खर्च डत्यादी. मागणी नोटींस दिनांक : १९.०४.२०२३ प्रतिकात्मक ताबा घेतल्याची तारीख: 0२.0८.२०२३

२) कर्जदारांचे नाव आणि पत्ता : श्री. तुषार नंदकुमार शिरसाट आणि सी. मोनिका तुषार शिरसाट

ाहाण दिलेल्या तारण मिळकतीचा तपशील : पेंपरी चिचवड महानगरणलिकच्या रहिंवासी हद्दीतील वींचे वाकड, तालुका मुळशी, जिल्हा पूर्ण येथील ।) सर्व्हें में, पर्रप, हिस्सा में, २/५/५, (२) सर्व्हें में, प्रण, हिस्सा में, २/२/५, (३) सर्व्हें में, पर्रप, हिस्सा में, २/३/५, (४) सर्व्हें में, पर्रप, हिस्सा नं. २/४, (५) सर्खे नं. ५२५, हिस्सा नं. २/५, या जमिनीवरील लिनेश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या योजनेमधील बिल्डिम नं. डी मधील बीध्या मजल्यावरील श्री. तुषार नंदकमार शिरसाट आणि सौ. मोनिका तुषार शिरसाट यांच्या मालकीचा पर्लेट नं. ४०६, कार्पेट क्षेत्र ७४५ ची फ. म्हणजंच ६९,२९ ची. थी. आणि लगतचे टेरेस कापेंट क्षेत्र २२४ ची. फ्. म्हणजेच २०.८९ ची. मी. आणि दि. ४३.५९.२७५३ च्या विकी करारातील परिशिष्टात तमद केल्वाप्रमाणे बत् जिला

येणें रक्कम : दि. ०३.०४.२०२३ रोजी क. ३२,८९,८४५/ - (रुपये बत्तीस लाख एकोणनव्यद हजार आठशे पंचेवाळीस फक्त) अधिक त्यावरील व्याज, शुल्क, प्रानांगिक खर्च इत्यादी.

मागणी नोटीस दिनांक : 0३.0४.२०२३

प्रतिकात्मक ताबा तारीख: 0२.0८.२0२३

दिनांक : ०४.०८.२०२३

सही / - अधिकृत अधिकारी,

(मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)

भारतीय स्टेट बँक, सार्ब, पूर्ण

Edelweiss

का इंड १७१५५/२० सर्वशतक स्थान नोट्या जामालक चाँकशीची जाहीर नोटिस को विकास अपि वर्तीया कालेच समो सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय PERSON WARRANT OF PERSON देखि-प्राप्तान वर्षा, तुत्र । पूर्ण विभाग पूर्ण SVIN 12/1/30 बदल आर्र कमाक- १११२ /२०२५ सार्वजनिक न्यासाचे नाच च नीट्यी क्रमाय:- Banaskantha Gujarati Desai Samaj Mahadev Seva Sanstha, F- 52449/PLINE सार्वजनिक न्यासामा प्रमा: Shop no. 16, Ground Floor, Shri Guruprasad Complex; CTS No. 628 + 629, Nana Peth, Pune 411002

THER - Mr. Vasantbhai Chamanbhai Desa सर्व संबंधिक लोकांस या जातीर नारीसीने कळाविच्यान यते कि. मरुख्यक चर्मादाव आयुक्त, 🗓 गुण विभाग पुणे 🕏 यर नमुद फेलान्या केरफार आरबाल शासवधी मुंबई सावजनिक विशास व्यवस्था

नोपनिवम, २९५७ वे कलम २२ अन्वये खालील मुद्यायर योकशी करणार आहेत :-े यर नमुद्र केलेला न्यास अस्तिवात आहे काथ आणि सद्धाचा न्यास सावजीनक स्थर पाया आहे काय कुली निर्देश केल्जी मिळलट महर नामाच्या कायालगीन प्रकारकतरमानी श्रापनाठा महभात कोताचा रहकत आले कार । C/o Mr Manujkuniar Haribhai Desai S. No. 63/1/14. 4,5,6,7 Sirree Shanti Nagai, Fial No. M/20il, Neai Salve

Garden Kondhwa Pune-411048 क्टुरब्ब बीचमो प्रकरणमध्ये क्रमाम कर्जा सक्त व्याक्याची अमल अन्य पराज रूपचा असल वार्जी त्यांची लाखी केपिसा हि टीम प्रसिद्ध बाल्या लारक्षेत्रमञ्ज लीम दिवमान्ते आत ता कार्यालवाचे वरीज पन्ताव्य मिळाल अशा मेतीने पार्यावता, नेतर आलाल विकासीचा विद्यार केला जागर मार्ग , तकेव बरील ब्रह्मीत कैपियत में 500वाड केंग्सर करही मागावराओं ताड़ी अमें अमहम चीकरी विकास वर्षल व अवस्थि विकासम्बद्ध रोप्य ने आदेश दिले कार्राल केटाव माहि केमिना चे मी, मात विमोदाप आयुक्त र, पूर्ण किया , पूर्ण पार्च किसाविशी आज विभाग कर /b/२०१३ रोज दिली



सार्व तमिक त्यास गोलुणी कार्यालय

निडो होम फायनान्स लिमिटेड

(पर्वीची एडेलवीस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणन ओळखली जाणारी)

नोंदणीकृत कार्यालय : टॉवर 3, 5 वा मजला, विंग 'बी', कोहिन्र सिटी मॉल, कोहिन्र सिटी, किरोल रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई - 400 070. क्षेत्रीय कार्यालय: कार्यालय क्रमांक 208-210, दूसरा मजला, काकडे बिझ आयकाँन, सीटीएस 2687बी, गणेशखिंड रोड, भांबर्डे, शिवाजी नगर, पणे, महाराष्ट्र 411016 ई-लिलाव- 30 दिवसांची वैधानिक विक्री सूचना

सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्क्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, अंतर्गत ई-लिलावाद्वारे विक्री याद्वारे कर्जदार व जामीनदार आणि सर्व लोकांना सूचित करण्यात येते की खालील तक्त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे देय कर्जाची वसुली होईपर्यंत खाली नमूद रकमेच्या वसुलीसाठी नमूद मालमत्तेची ''जशी आहे जेथे आहे", "जशी आहे जे काही आहे" आणि " तेथे जे काही आहे" तत्त्वावर विक्री करण्यात येईल. सदर मालमत्ता मे. निडो होम फायनान्स लिमिटेड (पूर्वीची एडेलवीस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

कजदार(रा)/सह-कजदार(रा)/	वसुलाचा	आराक्षत ।कमत	ाललावाचा	पाहणाचा	प्रत्यक्ष तावा			
जामीनदार (रां) यांची नावे	रक्कम	आणि ईरठे	तारीख आणि वेळ	तारीख आणि वेळ	दिनांक			
इजाजअहमद बी अत्तार	कर्ज खाते क्रमांक- LPUNSTH0000063561 साठी खर्च	रु. 27,96,500/−	15-09-2023	07-08-2023	04-07-			
(कर्जदार)	रु. 15,99,937.81/- (रु. पंधरा लाख नव्याण्णव हजार नऊशे सदतीस आणि	(रुपये सत्तावीस	सकाळी 11 ते	सकाळी 11	2023			
आणि	एक्क्याऐंशी पैसे फक्त) आणि कर्ज खाते क्रमांक- LPUN-STT0000063947	लाख शहाण्णव हजार	दु. 12 वा.	ते				
बशीरअहमद यू अत्तार	साठी खर्च रु. 11,78,576.73/- (रु. अकरा लाख अद्रुयाहत्तर हजार पाचशे शहात्तर	पाचशे फक्त)	दरम्यान	दु. 3 वा.				
(सह-कर्जदार)	आणि त्र्याहत्तर पैसे फक्त) एकूण रक्कम रु. 27,78,514.54/- (रु. सत्तावीस लाख	ईरठे- रु. 2,79,650/-	(५ मिनिटांच्या	दरम्यान				
	अद्भुयाहत्तर हजार पाचशे चौदा आणि चौपन्न पैसे फक्त) दि. 29/07/2023 रोजी नुसार	(रुपये दोन लाख एकोणऐंशी	अमर्यादित ऑटो					
	+ त्यावरील पुढील व्याज + कायदेशीर खर्च.	हजार सहाशे पन्नास फक्त)	विस्तारासह)					
सुरक्षित मालमत्तेचे वर्णनः पुढील मालमत्तेचे सर्व खंड आणि तुकडे - फ्लॅट क्रमांक ए /1, पहिल्या मजल्यावर, मोजमाप क्षेत्रफळ सुमारे 535 ची. फूट म्हणजे 49.72 ची. मीटर म्हणजे 49.72 ची. मीटर बिल्टअप आणि संलग्न टेरेस मोजमाप								
100 102 औ 157 EUI d 14 42 औ प्रीरा "भी मार्थ महत्वाम" महत्वाम महत्वाम जांकीय महत्वे हमांक 1/20/2007/2007/2007/2007/2007/2007/2007/								

सुमारे 123 ची. फूट म्हणजे 11.43 ची. मीटर, "श्री समर्थ सहवास" नावाच्या प्रकल्पात, जर्मान सर्बोधत सर्व्ह क्रमाक 1/2ए/आय/1, 1/2ए/आय/2 आणि 1/2ई वर स्थित, मोजमाप क्षेत्रफळ सुमारे 11 आर, गावः धायरी, तालुकाः हवेली, जिल पुणे येथे स्थित, पुणे महानगरपालिकेच्या स्थानिक हद्दीत आणि हवेलीच्या अधिकारक्षेत्रात. सदर जिमनीच्या चतुःसीमा खालीलप्रमाणे आहेः पूर्वः संगीता पोकळे यांची मालमत्ता, पश्चिमः सुरेश पोकळे यांची मालमत्ता, दक्षिणः गावठाण क्षेत्र, उत्तरः रस्ता टीपा: 1) सदर लिलाव विक्री https://sarfaesi.auctiontiger.net या वेबसाईटमार्फत ऑनलाईन घेण्यात येईल आणि केवळ वैध ईमेल आयडी, ओळखीचा व फोटो पुरावा, पॅन कार्ड धारण करणारया आणि डिमांडे ड्राफ्ट/एनईएफटी/ आरटीजीएस द्वारे बयाणा रकमेचा भरणा केलेल्या बोलीदारांनाच सदर "ऑनलाईन ई-लिलावात सहभागी होता येईल. 2) इच्छुक बोलीदारांना आपली बयाणा रक्कम डिमांड ड्राफ्ट / आरटीजीएस / एनईएफटी द्वारे यांचेकडे सादर करावी लागेलः **लाभार्थ्याचे नावः** निडो होम फायनान्स लिमिटेड, बँकः स्टेट बँक ऑफ इंडिया, खाते क्र. 65226845199, सरफेसी- लिलाव, निडो होम फायनान्स लिमिटेड, आयएफएससी कोडः SBIN0001593. 3) बया रकमेसह ऑनलाइन बोली प्रपत्र सादर करण्याचा शेवटचा दिनांक आहे 14-09-2023. 4) विक्रीच्या अटी व शर्तीच्या तपशीलासाठी कृपया वेबसाईट https://sarfaesi.auctiontiger.net येथे भेट द्यावी किंवा कृपया श्री. मौलिक श्रीमाळी फोन +91- 6351896643 / 9173528727, हेल्प लाईन ईमेल आयडी: Support@auctiontiger.net. येथे संपर्क साधावा मोबाईल क्र.: 8097555076,

दिनांक: 05.08.2023

स्वा./- प्राधिकृत अधिकारी निडो होम फायनान्स लिमिटेड (पूर्वीची एडेलवीस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड म्हणून ओळखली जाणारी)



अंचल कार्यालय: विधी विभाग महाबँक बिल्डींन, कावळा नाका, कोल्हापूर-४१६००१. फोन : ०२३१-२५३३४१२,१४, इमेल legal_kol@mahabank.co.in



सरफेसी ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(२) अंतर्गत मागणी नोटीस **बॅक ऑफ महाराष्ट्रमध्ये** असलेले, पूर्व नमूद करण्यात आलेले खाते अनुत्पादक (एनपीए) ठरविण्यात आले आह आणि बॅकेने सरफेली ॲक्ट २००२ च्या सॅक्शन १३(२) अंतर्गत मागणी नोटीस जारी केली आहे. कर्जदारांनी सदर मागणी नोटीस घेण्यास टाळाटाळ केली असल्यामुळे सिक्युरीटी इटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल २००२ च्या रुल ३(१) अंतर्गत सर्व संबंधिताच्या माहितीसाठी सदर नोटीसीमधील

तपशील प्रसिध्द करण्यात येत आहे शाखेचे नाव : गगावेस कोल्हापूर शाखा

32/04/3053

कर्जदारांचे नाव व पत्ता :

१) में, मांगल्य पेट्रो ॲण्ड ऑटो सेंटर, प्रोप्रा, कुमारी सुवर्णा कृष्णा शिंदे (मयत) यांच्यामार्फत मागणी नोटीसीची तारीख कायदेशीर वारस-i) श्रीमती हिराबाई कृष्णा शिंदे, मू. पी. बाजार मोगांव, ता. पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर-४१६२०५, २) श्री गजानन रामचंद्र हिर्डेकर (मयत)

जामीनदार : १) कायदेशीर वारस-२)-।) श्री. संजय गजानन हिर्डेकर, ॥) सौ. रंगुबाई गजानन हिडेंकर, iii) सौ. सुप्रिया संभाजी वाडकर, iv) सौ. सदिता राजेंद्र बचाटे, सर्व राहणार-मू. पो. बाजार भोगाव, ला. पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर-४१६२०५, तसेच : २) ॥) सौ. सुप्रिया संभाजी वाडकर,मू.पॉ.म्हाकावे, ता. कागल, जिल्हा कोल्हापूर-४१६२३२,

तसेच : lv) सौ. सविता राजेंद्र बचाटे, मु. पो. कोळोली, ता. पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर-४१६२०५, सौ. अपर्णा उमेश भौगांवकर (जामीनदार २) २७१/१, ताराबाई पार्क, कोल्हापूर-४१६००३

सध्याची येणे थकवाकी : रु. १९,६२,८९४/ - अधिक त्यावरील ९,४७% दराने वार्षिक व्याज, कर्ज सुविधेचे स्वरूप आणि रकम : कॅश क्रेडिट दि. ०१,०१.२०२२ पासूनच्या मासिक येण्यासहीत

7. 20,00,000/-स्थावर मालमतेचा तपशील : गट नं. ५५५ या जमीनीचा सर्वसामाईक भाग, प्लॉटचे क्षेत्रफळ १७००

चौ.मी (०एच.१७आर),त्यावरील बांधकामासहीत, बाजार भोगांव, ता. पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर येथे स्थित. बँक याद्वारं कर्जदारांना सदर नोटीस प्रसिध्द आल्याच्या तारखेपासून ६० दिक्सांच्या आत संबंधित रांपूर्ण रक्कमंची परतफेड करण्याची

मागणी करत आहे. यान कसूर झाल्यास बेंक त्यांना असलेल्या इतर अधिकारांबरोबरच कोणताही पूर्वग्रह न देवता वर नमूद केलेल्या ॲक्टच्या सेक्शन १३(४) अंतर्गत प्राप्त अधिकाराचा वापर करून वर नमूद केलेल्या स्थावर मालमत्तेसंदर्भात कारवाई करेल कर्जदारांगा बँकेच्या लेखी अनुमतीशिवाय वर नमूद केलेली मालमत्ता सोडविणे किंवा त्यासदर्भात कोणताही व्यवहार करण्यास प्रतिबंध

सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संख्य उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या संक्शन १३(८) अतर्गत तरत्दीकडे वैधून घेतले जात आहे. आणखी तपशिलासाठी बजावण्यात येऊ न शकलेल्या नोटीसा खाली सही करणार ग्रांच्याकडे मिळू शकतील. सदर नोटीस ही प्रादेशिक भाषेमध्येसुद्धा प्रसिद्ध करण्यात येते. कोणत्याही प्रकारच्या स्पष्टीकरणासाठी मूळ इंग्रजी नोटीस प्राह्म धरली जाईल

दिनांक : 03.0८.२०२३ स्थळ : कॉल्हापूर

अधिकृत अधिकारी व मुख्य प्रबंधक, कोल्हापूर अंचल



महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, पनचक्की, औरंगाबाद- ४३१००२

Website: www.mahawakf.com, Email: ceomsbw@gmail.com

 N_0 . मरावमं/आस्थापना/४७९१/२०२३

Tele: 0240-2401584, 2991259 दिनांक : ०४.०८.२०२३

जाहिरात सूचना महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळातील विविध पदांसाठी स्पर्धापरीक्षा

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या अखत्यारितील राज्यातील विविध कार्यालयांसाठी खालील नमूद पदे सरळसेवेने भरण्यासाठी https://mdd.maharashtra.gov.in, https://mahawakf.com व https://mahawaqf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. :

अ.क्र.	संवर्गाचे नाव	मंजूर पदे
१	अधिक्षक/जिल्हा वक्फ अधिकारी	२५
2	कनिष्ठ लिपिक	38
3	लघुटंकलेखक	१
8	कनिष्ठ अभियंता	१
4	विधि सहाय्यक	?
	एकूण	६०

सदर पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत असून, जाहिरातीत नमूद शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, परीक्षेचा अभ्यासक्रम इत्यादी सूचना काळजीपूर्वक वाचूनच अर्ज भरावा. मूळ प्रमाणपत्रांच्या पडताळणीच्या अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल. ऑनलाइन आवेदन पत्रात भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रांमध्ये तपासणीअंती काही तफावत आढळून आल्यास निवड रद्द करण्यात येईल.

12.59

(अर्ज करण्याचा कालावधी दिनांक ०५.०८.२०२३ ते दिनांक ०४.०९.२०२३)

डीजीआयपीआर-२०२३-२४-२६५२

(मो. बा. ताशिलदार) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, औरंगाबाद



Basic and diluted EPS (Not annualized) (3)

Cummins India Limited

11.39

Registered Office: Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045, Maharashtra, India Telephone: (020) 67067000 Fax: (020) 67067015. E-mail: cil.investors@cummins.com. Website: www.cumminsindia.com (CIN: L29112PN1962PLC012276)

Sr. No. Particulars	Particulars		Stand	alone			Conso	lidated	
			Quarter ended		Year ended		Quarter ended		Year ended
		June 30, 2023	March 31, 2023	June 30, 2022	March 31, 2023	June 30, 2023	March 31, 2023	June 30, 2022	March 31, 2023
		(Unaudited)	(Note 2)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Note 2)	(Unaudited)	(Audited)
1	Revenue from operations	2,208.71	1,926.00	1,686.65	7,744.43	2,218.25	1,933.85	1,695.92	7,772.09
2	Profit before exceptional items and tax	414.56	412.90	278.35	1,506:37	387.35	373.29	245.50	1,397.61
3	Profit before tax	414.56	412.90	264.05	1.492.07	452.91	444,40	263.13	1,591.29
4	Profit after lax	315.67	318.50	198.80	1,129.82	353.72	348.91	198.13	1,228.15
5	Total comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	316.64	323.19	198.31	1,133.79	354.73	353.46	197.76	1,231,74
6	Equity share capital (Face value ₹ 2 each) Other equity (as per Audited Balance Sheet)	55.44	55.44	.55.44	.55.44 5,312.54	.55,44	55.44	.55.44	55.44 5,702.80

Notes:

Place. Pune

Date: August 03, 2023

- The above is an extract of the detailed financial results filed with the stock exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on the stock exchange websites (URL-www.nseindia.com and www.bseindia.com) and also on above mentioned website of the Company.
- 2. The amounts pertaining to the guarter ended March 31, 2023 are the balancing amounts between the audited amounts for the year ended March 31, 2023 and unaudited amounts for the nine months ended December 31, 2022.

11.49

For Cummins India Limited Ashwath Ram Managing Director DIN: 00149501

44.31

पत्ता : महानगरपालिका, छत्रपती संभाजीनगर कार्यकारी अभियंता (जलनि:सारण) मुख्य कार्यालय : टाऊन हॉल,

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका कार्यकारी अभियंता (जलनि:सारण)

क्रवपती सभाजीनगर -४३१००१, दरध्वनी क्रमाक (०२४०) २३३३५३६-४० फॅक्स क्रमांक ०२४०-२३५१२३ जा क प्रमुपा उपअधि। जिन् १२१/२०२३ विभाक :- ०२/०८/२०२३ अंतिम दिनाक

पश्चदर्शक प्रकल्प (PILOT PROJECT) स्वलपान छन्। हुनेज पप प्राफ्त पेथे, Pre-Edwicated STV उभारत प्रनया- गरवारे किहा संकलातील हिरवळ वादीसाठी पाण्याचा प्रस्वता करणे. £505130135 निविदा रक्कम रू. 83,04.4274) (DCLWMS-200 CMPD)

टिप :- या है-लिलाव पहलीने स्वारस्व प्रस्ताव माराविण्यात येत असलेल्या विस्तृत माहिती संकेतस्वळ www.mahatenders.gov.in वर उपलब्ध आहे

> कार्यकारी अभिचंता (जालनि:सारण) महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर

हीरो हाउसिंग फायनान्स लिमिटेड नोंद. कार्यालय: 09, कम्युनिटी सेंटर, बसंत लोक, वसंत विहार, नवी दिल्ली- 110057, फो.: 011 49267000, टोल फ्री क्र.: 1800 212 8800, ईमेल: customer.care@herohfl.com वेबसाईट: www.herohousingfinance.com

CIN: U65192DL2016PLC30148 संपर्काचा पत्ताः कार्यालय क्र. 24, पी.जे. चेम्बर्स, जुना मुंबई-पुणे महामार्गाच्या पलीकडे, पिंपरी, पुणे, महाराष्ट्र- 411018. (सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोर्समेन्ट रुल्स, 2002 च्या नियम 8(1) सह वाचण्यात येणाऱ्या परिशिष्ट IV नुसार) ज्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकार हे हीरो हाउसिंग फायनान्स लिमिटेड चे प्राधिकृत अधिकारी असून त्यांर्न सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 च्या नियम 3 सह वाचण्यात

येणारया अनच्छेद 13(12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत खाली नमद

केल्यानुसार एक मागणी सूचना निर्गमित केली ज्यात खाली नमूद कर्जदारांना सूचनेत नमूद रकमेचा सदर

सूचना प्राप्त होण्याच्या दिनांकापासून 60 दिवसांचे आत भरणा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. कर्जदार सदर रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने कर्जदार/सह-कर्जदार व सर्वसामान्य जनतेस याद्वारे सचित करण्यात येते की सदर नियमांमधील नियम 8 सह वाचण्यात येणारया सदर अधिनियमाच्या अनुच्छेद कर्जदार व सर्वसामान्य जनतेस याद्वारे सावधगिरीची सूचना देण्यात येते की त्यांनी सदर मालमत्तेच्या संदर्भात कोणताही व्यवहार करू नये आणि असा कोणताही व्यवहार केल्यास तो हीरो हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या

खाली नमूद स्क्रम अधिक खाली नमूद दिनांकापासूनचे व्याज आणि दंडात्मक व्याज, शुल्के, खर्च इ. च्या सदर अनामत मत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेच्या संदर्भात कर्जदारांचे लक्ष सदर

अधिनियमातील अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (8) कडे वेधण्यात येते.

कर्ज	बाध्यताधारी/	मागणी सूचना दिनांक/	ताबा दिनांक
खाते	कायदेशीर वारस/	मागणी सूचनेनुसार	(रचनात्मक/
क्रमांक	कायदेशीर प्रतिनिधी यांचे नाव	रक्कम	प्रत्यक्ष)
HFPUNHOU	सुजीत कुमार दत्त,	30/06/2022,	04/08/2023
20000007723	सोमा दत्त	25/06/2022 रोजी	(प्रत्यक्ष)
		₹. 19,84,848/-	
वनामत मत्ता/अचर	ल मालमत्तांचे वर्णनः सदनिक	ा क्र. 412, चौथा मजला,	, विंग-ए, 'तारांगण
,			2 _ ~ ~

नक्षत्र', गाव ऊरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे, महाराष्ट्र यासह एक खुली कार पार्किंगची जागा. चर्ट्ड क्षेत्रफळ 34.09 चौ.मी. यासह एक बंदिस्त बाल्कनी, क्षेत्रफळ सुमारे 2.55 चौ.मी., यासह ड्राय बाल्कनी क्षेत्रफळ सुमारे 2.16 चौ.मी. आणि लगतचे टेरेस 4.05 चौ.मी.

दिनांकः 05-08-2023 स्वा/- प्राधिकृत अधिकारी, स्थानः मुंबई हीरो हाउसिंग फायनान्स लिमिटेड करिता

केनरा बैंक Canara Bank Francisco Synoleste

परिसर विभाग पुणे अंचल कार्यालय : एक. पी ७९० (भाग), मनला थिएटरजवळ, शिवाजी रोड, शिवाजीनगर, पुणे ४११००५ **फोन** : ०२०-२५५३०६२२,२५५७,१००० Extr. । २२८ इमेल : pecopne@canarabank.com

जागा पाहिजे

कॅनरा बँक व्यक्ती / फर्मस् यांच्याकडून व्यावसायिक जागा भाडेतत्त्वावर घेऊ इच्छित आहे. पुढील तपशीलानुसार दोन पाकिट बोली पध्दतीने प्रस्ताव मागविण्यात येत आहे.

१. आवश्यकता

विकाण	जागेचे क्षेत्रफळ	शेरा		
 सिंहगड रोड येरवडा विश्रांतवाडी मंबर 	१४००-१७०० चौ.फ्. १४००-१७००चौ.फ्. १४००-१७००चौ.फ्. १२००-१५००चौ.फ्.	तळ मजल्यावरील ज्याचे संपूर्ण के एकाच मजल्यावर असून आवश्यव बीज भार असलेल्या जागेर प्राधान्य देण्यात येईल.		

वरिलप्रमाणे आवश्यकतांची पूर्तता करणाऱ्या संभाव्य प्रस्तावकांनी प्रस्तावाची

----- येथे जागा भाड्याने देण्यासाठी प्रस्ताव असे लिहन

कागदपत्रे आमची वेबसाईट www.canarabank.com वरून ०५/०८/२०२३ ते २१/०८/२०२३ पर्यंत annoucement - tender मो. नं. ९१५६६५७८१८ यंथून प्राप्त करावीत. योग्य ती माहिती दिलेले प्रस्ताव मोहोरबंद पाकिटात त्यावए -------

दि. २९/०८/२०२३ रोजी दु. २.३० वाजेपर्यंत पत्थावर पोहोच कसवेत. ४. तांत्रिक निविदा त्याच दिवशी दु. ३.०० वा. वरील कार्यालयात उघडण्यात येतील कोणतेही कारण न देता कोणताही किंवा सर्व प्रस्ताब पूर्णपणे / काही भाग स्विकारणे किया नाकारणे हा अधिकार केंनरा बैंकेने राख्न उंवला आहे.

कुठल्याहीं प्रकारचें शुध्दीमन्नक / दुरुस्ती जर असेल तर ती बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात ग्रेईल.

दिनांक : ०५/०८/२०२३

सहाय्यक महाप्रबंधक, पुणे सर्कल

Capgemini कॅपजेमिनी टेक्नॉलजी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड

एमआयडीसी-एसईझेड, व्हिलेज मान, तालुका मुळशी, पुणे-४११०५७, महाराष्ट्र, भारत सीआयएन : यू८५११०पीएन१९९३पीएलसी१४५९५० ई-मेल : cgcompanysecretary.in@capgemini.com

वेबसाईटः https://www.capgemini.com/in-en/what-we-do/group-overview/ capgeminitechnology-services-india-limited-formerly-known-as-igate-global-solutions-limited/ टेलि : +९१-२०-६६९९२००० फॅक्स : +९१-२०-६६९९५०५०

सदस्यांकरिता पोस्टल बॅलटची नोटीस कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे लागु नियम यासह वाचलेल्या कंपन्या अधिनियः

२०१३ ("कायदा")च्या अनुसार "कॅपजेमिनी टेक्नॉलजी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड"च्या ("**कंपनी**" सदस्यांना याद्वारा कळविण्यात येते की, कंपनीने पोस्टल बॅलट नोटीस (**"नोटीस"**) मध्ये नमृद केलेल्य प्रकरणाबाबत विशेष ठरावाद्वारा सदस्यांची मान्यता मिळविण्याकरिता "रिमोट ई-वोटींग"मार्फत पोस्टल बॅलटच्या प्रक्रियेस सुरुवात केली आहे. कंपनीने ०४ ऑगस्ट, २०२३ रोजी तिच्या सर्व सदस्यांना ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते खालील कामकाज बाबतीत विचारविनियमासंबंधित कंपनी किंवा डिपॉजिटरी, डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत केलेले आहेत, ईमेल द्वारा नोटीस दिनांकित २४ जुलै. २०२३ पाठविण्याचे काम पूर्ण केले आहे.

* कॅपजेमिनी एसई एम्प्लॉई स्टॉक ओनरशीप प्लान, २०२३ च्या सदस्यतेकरिता कर्मचारीवर्गास् पैसे आणि / किंवा कर्ज/ वित्तिय साहाय्याबाबत तरतुदीस मान्यता देणे. निगम कामकाज मंत्रालयाद्वारा निर्गमित केलेल्या जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांकित ०८ एप्रिल,

२०२०,जनरल सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांकित १३ एप्रिल २०२०, जनरल सर्क्यूलर क्र.२०/२०२० दिनांकित ०५ मे, २०२०, जनरल सर्क्युलर क्र.२२/२०२० दिनांकित १५ जून २०२०, जनरल सर्क्युलर क्र.३३/२०२० दिनांकित २८ सप्टेंबर २०२०, जनरल सर्क्युलर क्र. ३९/२०२० दिनांकित ३१ डिसेंबर २०२० आणि जनरल सर्क्युलर क्र. १०/२०२१ दिनांकित २३ जून २०२१ व जनरल सर्क्युलर क्र.३/२०२२ दिनांकित ०५ मे २०२२ व जनरल सर्क्युलर क्र.११/२०२२ दिनांकित २८ डिसेंबर, २०२२ (**"एससी**। सर्क्युलर्स") च्या अनुपालनार्थ कंपनीने केवळ इलेक्ट्रॉनिक प्रणालीत नोटीस पाठविली आहे. नोटीस https://www.capgemini.com/in-en/what-we-do/groupoverview/capgemini-technology-services-india-limited-formerlyknown-as-igate-global-solutions-limited/ या कंपनीच्या वेबसाईटवरून सुद्ध ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाहीत, त्यांना विंनती करण्यात येते की त्यांनी याखार्ल

दिलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत करून घ्यावेत. ए. सदस्य तात्पुरते https://ris.kfintech.com/clientservices/postalballot/ registration.aspx (आयएसआर १ फॉर्म) यावरून "केफिन टेक्नॉलजिस प्रायव्हेट

लिमिटेड"कडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत करू शकतील आणि त्यात तरतद केल्यानसार नोंदणी प्रक्रियेचे अनुपालन करतील. ईमेल पत्यांची यशस्वी नींदणी झाल्यानंतर, सदस्य या पोस्टल बॅलटकरिता "रिमोट ई-वोटींग" सक्षम होण्याकरिता यजर आयडी व पासवर्ड समवेत "रिमोट ई-वोटींग"बाबत प्रक्रिया व नोटीसची सॉफ्ट कॉपी प्राप्त करू शकतील. बी. जे सदस्य त्यांच्या ईमेल पत्त्यांची कायमस्वरूपी नोंदणी करू इच्छित आहेत, त्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी योग्य कार्यपद्धतीचे अनुसरण करून इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भाग असल्यास त्यांच्य

संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे आणि प्रत्यक्ष स्वरूपात भाग असल्यास "केफिन टेक्नॉलजिस प्रायव्हेट लिमिटेड", सेलेनियम, टॉवर "बी", प्लॉट ३१ व ३२, गाचिबोवली, फायनान्शियल

डिस्ट्रिक्ट, नानाक्रमगुडा, हैद्राबाद-५०० ०३२, भारत, यांच्याकडे त्यांच्या ईमेल पत्त्यांची नोंदर्ण करावी. जर कोणतीही शंका असल्यास सदस्य einward.ris@kfintech.com यावर लेखी पोस्टल बॅलटकरिता "ई-वोटींग"बाबत तपशील याखाली देण्यात आला आहे. "ई-वोटींग"करिता विहित

नाराख व वळ दरम्यान अनुमता दिला जाणार नाहा :		
ſ	मतदान सुरू होण्याची तारीख	०८ ऑगस्ट २०२३ रोजी स.०९:०० पासून पुढे
Ú	मतदान बंद होण्याची तारीख	०६ सप्टेंबर २०२३ रोजी सायं ०५:०० पर्यंत
	मतदानाच्या निकालाच्या घोषणेची तारीखः	०९ सप्टेंबर २०२३ रोजी किंवा तत्पुर्वी

संचालक मंडळाने श्री. शैलेश इंदापूरकर, शैलेश इंदापूरकर अँड असोसिएट्सचे, कंपनी सेक्रेटरिज, त्यांन कार्यालय येथे असलेले- राधाकृष्णा सोसायटी, फ्लॅट नं. ५, पहिला मजला, १६२६, सदाशिव पेठ, गोपाव

गायन समाज रोड, पणे-४११०३० यांची कायदा व त्याखाली तयार केलेल्या नियमांच्या तरतदींच्य अनुसार आणि स्वच्छ व पारदर्शकरीत्या "ई-वोटींग"द्वारा पोस्टल बॅलटचे आयोजन होण्यांकरित परिनिरीक्षक (**"परिनिरीक्षक"**) म्हणन नेमणक केली आहे. नोटीसची स्वीकृती न झाल्यास किंवा "ई-वोटींग"संबंधित कोणतीही समस्या किंवा अन्य कोणत्याही तक्रारीबाबत सदस्य श्री आनंदन के., व्यवस्थापक- "केफिन टेक्नॉलजिस प्रायव्हेट लिमिटेड"

सचिव यांच्याशी cgcompanysecretary.in@capgemini.com यावरून संपर्क साध कंपनीने केवळ इलेक्ट्रॉनिक प्रणालीत सर्व सदस्यांना, ज्यांची नावे शुक्रवार, २१ जुलै २०२३ ("कट-ऑफ तारीख") रोजी प्रमाणे सदस्यांच्या नोंदवहीत आलेली आहेत, नोटीस पाठविली आहे. सदर सदस्र

कॅपजेमिनी टेक्नॉलजी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड करित

स्थळ : मुंबई तारीख : ०५ ऑगस्ट, २०२३

Making people's lives better by powering a more prosperous world

einward.ris@kfintech.com यावरून आणि श्रीमती अर्मिन बिल्लीमोरिया, कंपनीचे कंपनी

नोटीसमधील नोंदीमध्ये नमुद केलेल्या प्रक्रियेनुसार त्यांच्या मतदानाचा हक्क बजाव शकतील. कोणतीर्ह व्यक्ती जी "कट-ऑफ तारीख" नुसार कंपनीचा भागधारक नाही, तिने ही नोटीस केवळ माहिर्त हेतुप्रित्यर्थ समजावी.

> अर्मिन बिल्लीमोरिय कंपनी सचिव